

Ref: AL/SE/062021/07

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra- Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051. Fax No. 2659 8237 / 38 Date: 24th June, 2021

Corporate Relationship Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, 2<sup>nd</sup> Floor, Dalal Street, Mumbai – 400 001

Fax No. 2272 3121/2037

Re.: - Arshiya Limited ("the Company") – <u>NSE Scrip Name: ARSHIYA</u>

<u>BSE Scrip Code: 506074</u>

<u>Sub: Newspaper Advertisement for Board Meeting scheduled to be held on Wednesday, 30th June, 2021</u>

Dear Sir /Madam,

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper advertisement with respect to the Board Meeting scheduled to be held on Wednesday, 30<sup>th</sup> June, 2021, published in following newspapers:

1. Active Times dated 24th June, 2021

2. Mumbai Lakshadeep dated 24th June, 2021

Kindly take the same on your record and acknowledge.

Thanking you.

Yours faithfully,

For ARSHIYA LIMITED

Ratika Gandhi

**Company Secretary & Compliance Officer** 

Membership No. A29732

Encl: A/a

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clients viz. Miss. Rhea Nitin Sawant and Miss. Richa Nitin Sawant was holding an original {1}Articles of Agreement dated 15-07-1994 between Messrs Shrina Developers {Promoter} and Mr. Prem Chand {Purchaser} with Stamp Duty Payment Receipt and {2} Agreement for Sale dated 16-06-2000 between Shri Prem Chand

(Vendor) and Shri Nitin Balkrishna Rane (Purchaser) with Stamp Duty Payment Receipt o Flat No. 301, 3rd Floor, Shree Shrina Co-op. Hsg. Soc. Ltd, Shiv Vallabh Road, Rawalapda

Dahisar (East), Mumbai – 400 068 (said Original Documents) which are lost/misplaced and not found after search. Our clients hereby inviting the claim on the said Original Documents.

If any Person, Firm, Society, Company, Corporation or any Body Corporate has any claim or lien, on the said Original Documents may file such claims or objections if any, within the period

If no claims or objections, as above, are received within the stipulated period, my clients shall,

at future date, treat any such claims, objections and/or rights having been waived, forfeited

Arshiya

**ARSHIYA LIMITED** 

CIN: L93000MH1981PLC024747

Reg off: 302 Ceejay House, Level 3, Shiv Sagar Estate. F-Block. Dr. Annie Besant Road

Worli, Mumbai - 400 018 Tel.: +91 22 4230 5500/02 Fax: +91 22 42305555

website: www.arshiyalimited.com Email: info@arshiyalimited.com

NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of

Directors of the Company is scheduled to be held on Wednesday,

30th June, 2021, inter-alia, to consider and approve the Audited

Financial Results (Standalone and Consolidated) of the Company

for the quarter and year ended 31" March, 2021 and other busines

The said notice is also available on the website of the Company at

www.arshiyalimited.com and on the Website of BSE Limited at

www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at

M/s. Bhogale & Associates

M/s. Bhogale & Associates

**For ARSHIYA LIMITED** 

Membership No.: A29732

Company Secretary & Compliance Office

Ratika Gandhi

Borivali (East), Mumbai - 400 066

of 14 days from the date of this notice to -

and for annulled

Date : 24/06/2021

www.nseindia.com

Place: Mumbal

Date: 23/06/2021

## **Read Daily Active Times**

#### PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, MR OSWALD D'LIMA, member of Asmita Heritage II & III Co-Op. Hsg. Society Ltd, having address a Asmita Enclave Phase III, Near N H Schoo Naya Nagar, Mira Road (E), Dist. Thane 401107 and holding Flat No. 2B/303 in th building of the society, died on 26.04.202 without making nomination. Now MF GERSON OSWALD D'LIMA & MR NELSON OSWALD D'LIMA, sons of decease member applied for 100% membership the society against the said flat by taking nsent from their mother Mrs Linda Joa

That as per Bye Laws of the society hereb wites claims or objections from the heir o eirs or other claimant or claimant bjectors to the transfer of the said share and interest of the deceased members in th capital/property of the society within eriod of 15 days from the publication of thi notice, with copies of such documents an other proofs in support of his/her/thei objections for transfer of share an terest of the deceased members in the apital/property of the society. If no claims bjections are received within the period escribed above, the society shall be fre o deal with the shares and interest of th ceased member in the capital/property of the society in such manner as is provid inder the bye-laws of the society. Objector hall give their written objection and conta-Secretary/Chairman of the society or the undersigned from the date of publication of he notice till the date of expiry of its period.

**SBS LEGAL** Saroj B Sharma (Advocate High Court) B/07, Jai Poonam Nagar CHS Ltd, Near Deepak Hospital, Mira Bhayander R Bhayander (E) Thane 401105

#### Public Notice

This is to bring notice all concerr people that our client Mr. Satyaji Adhikrao Dorage intends to purchase flat No.02 Ground floor of the building known as Mahabali Salasar Park Co. Op. Hsg Soc. Ltd, Tulinj Tanki Road, Nallasopara East Palghar 401209 & availed Lean by mortgaring the same to loan by mortgaging the same to Hero Housing Finance Itd Borivli branch from the present owner Mr. Shankar Tukaram Modak From the document it is found originally the "Mahabali Salasar Park Co.Op. Hsg Soc. Ltd, who has issued Share certificate No.48 Dated 22nd day of November 1993. On the said share certificate it is mentioned that said flat is owned by Shankar Tukaram Modak.

However, Agreement Dated 19th June 2012. Has been executed by only Shankar Tukaram Modak. by only Shankar Tukaram Modak. There is no document original proof available to support how Shankar Tukaram Modak became absolute owner in respect of said flat No. 02. Any person including Mr. Shankar Tukaram Modak or any claiming through her or otherwise having objection for the same should informed undersigned in writing within 7 days of publication of this within 7 days of publication of this public notice.
In absence thereof it will be

presume that there is no legal hitch for said transaction.

Place: Palghar /Maharashtra Date: 23-06-2021

For Adv. Awdhesh Bind 1/303, Yashwant Gaurav Building, Nilemore Road Nallasopara West, Palghar Maharashtra, 401203 Mo. 8291507844

### FORM'G

Notice to members, creditors and other persons whose interests will be affected by the transfer of assets and liabilities division.

Notice is hereby given as required by clause (i) of the provision to sub-section (1) of section 17 of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, by the Nehru Nagar Saidham Co-Operative Housing Society Limited, Society registered under No.BOM(W-L)/HSG(OH)/1784/85-86 of 1985, dated24-12 1985 and having its registered office at Building No.153, Nehru Nagar, Kurla (East), Mumbai - 400 024to all members/ creditors/ persons interested that the society, after obtaining the approval of the Registrar and a preliminary resolutions to that effect having been passed by a special general meetings of the society held on15-09-2019, 04-03- 2021 and 28-03-2021, has decided to divide itself into Shri Dwarkadhish Co-Operative Housing Society (Proposed) and Shrim Co-Operative Housing Society (Proposed). The details regarding the transfer of liabilities of the society to be divided are given in the Schedule given below:-

(I) Society to be divided: 1) Name of the society; Nehru Nagar Saidham Co-Operative Housing Society Limited

2) Present area of operation; 1355 sq. meter (3) Statement showing assets and liabilities:

Table A

_							
Sr. No.	Details of Assets and Liabilities *			Bank Balance* (Rupees)	Fixed Deposit* (Rupees)	Outstanding Amount * (Rupees)	
1	Assets	Maharashtra State Co.Operative Bank Ltd.	Bank Balance as on 31/03/3021	Rs. 15,190/-	Rs. 13,21,730/-		
2		ShamraoVithal Co.Operative Bank Ltd.	Bank Balance as on 23/06/2021	Rs. 7,81,087/-	Rs. 12,54,824/-		
3		Outstanding of Maintenance Charges to be received from Members	Outstanding as on 31.05.2021			Rs. 7,64,628/-	
4	Liability	Pending Dues to be paid to MHADA and MCGM	Amount of dues to authorities will be based as per final audit report before bifurcation/subdivision of society.				

Current figures are approximate. Total Amount of Assets and Liabilities will vary and will be depending on details as per final audit (to be conducted) prior to bifurcation/subdivision of society

(4) Names of members: - Group A:- (1) Bijamwar Sandeep Baburao, (2) Jain (Gandhi) Rambha Kantilal (3) Salunkhe Vinay Manohar, (4) Bapna Jayprakash Sohanlal, (5) Patil Dilip Rajaram, (6) Chavarkar Eknath Kashiram, (7) Arte Sharad Yeshwant, (8) Saple Prabhakar Vishwanath, (9) Rane Arun Vinayak (10) Baikar Ramesh Vaijnath, (11) Bhuskute Sheela Sahdeo, (12) Prabhu Varsha Veeresh, (13) Madhavi Shashikant Parshuram, (14) Bhor Yeshwant Nanasaheb, (15) Rane Jayendra Balkrishna, (16) Gupta Kirit Prakashchand, (17) Kamble Prabha Mohan, (18) Banna Kailashdevi Jayprakash, (19) Manjrekal Suhas Laxman, (20) Mahamuni Prabhakar Hanmantrao, (21) Alve Charula Mohan, (22) Pangam Yashwant Gangaram, Group B:-(23) Patil Gajanan Ramkrishna, (24) Thakkar Jayesh Mansukhlal, (25) Deshmukh Amit Bhaskar, (26) Pingale Uma Bhagwan, (27) GujaleSeema Nitin, (28) Mane Jagubai Kisan, (29) Reddy Ragula Jagdish, (30) Patil Snehalata Gajanan, (31) Deshmukh Bhaskar Sadashiv, (32) Bhuskute Shridhar Nagoji, (33) Patil Vinod Tulshiram, (34) Salvi Dilip Ramchandra, (35) Patil Santosh Tulshiram, (36) Ghorpade Vijaya Pandurang, (37) Raghvan R., (38) Chandure Umesh Shrikrishna, (39) Mhatre Chintaman Dharmaji, (40) Koorowley Hasan Ebrahim (5) Names of creditors: MHADA, MCGM

II. Societies which will stand divided -

Particulars of (1) Shri Dwarkadhish Co-Operative Housing Society (Proposed) (i) Assets and liabilities which will remain with the society after division:

With reference to Table A mentioned above, Assets and liabilities including duesof MHADA, MCGM and outstanding/ arrears of members to be divided as per:-(a) Resolution passed in EGM dt. 04-03-2021 "RESOLVED THAT the consent of members of society be and is hereby accorded for dividing Assets and Liabilities of our society with Bifurcation in ratio of 55% to 45% to group of 22 members (Group A) and 18 Members (Group B) respectively. ", and as per (b) decision made in EGM dt. 28-03-2021

(ii) Proposed area of operation:- 745.25 sq. meter, as per Resolution passed in EGM dt. 04-03-2021"RESOLVED FURTHER THAT The group of 22 people (Group A) will be allocated A-wing and Bwing side (Plot-A as per scheme where Flat 5121 to Flat 5140 were situated) I.e. west side of plot and the Group of 18 members (Group B) will be allotted C-wing and D-wing side (Plot-B as per scheme where Flat 5141 to Flat 5160 were situated) I.e. east side of plot"

(iii) Name of members who will remain with the society:- Group A :- (1) Bijamwar Sandeep Baburao, (2) Jain (Gandhi) Rambha Kantilal, (3)Salunkhe Vinay Manohar, (4) BapnaJayprakashSohanlal, (5) Patil Dilip Rajaram, (6) Chavarkar Eknath Kashiram, (7) Arte SharadYeshwant, (8) Saple Prabhakai Vishwanath, (9) Rane Arun Vinayak, (10) Baikar Ramesh Vaijnath, (11) Bhuskute Sheela Sahdeo (12) Prabhu Varsha Veeresh, (13) Madhavi Shashikant Parshuram, (14) Bhor Yeshwant Nanasaheb (15) Rane Jayendra Balkrishna, (16) Gupta Kirit Prakashchand, (17) Kamble Prabha Mohan, (18) Bapna Kailashdevi Jayprakash, (19) Manjrekar Suhas Laxman, (20) Mahamuni Prabhakar Hanmantrao, (21) Alve Charula Mohan, (22) Pangam Yashwant Gangaram

(iv) Names of creditors who will remain with the society:- MHADA, MCGM (pending duesof MHADA and MCGM i. e. Liabilities) to be divided as per :- (a) Resolution passed in EGM dt. 04-03-2021 "RESOLVED THAT the consent of members of society be and is hereby accorded for dividing Assets and Liabilities of our society with Bifurcation in ratio of 55% to 45% to group of 22 members (Group A) and 18 Members (Group B) respectively. ", and as per (b) decision made in EGM dt. 28-03-2021

Particulars of (2) Shrim Co-Operative Housing Society (Proposed). (i) Assets and liabilities which will remain with the society after division:-

With reference to Table A mentioned above, Assets and liabilities including dues of MHADA. MCGM and outstanding/ arrears of members to be divided as per:- (a)Resolution passed in EGM dt. 04-03-2021 "RESOLVED THAT the consent of members of society be and is hereby accorded for dividing Assets and Liabilities of our society with Bifurcation in ratio of 55% to 45% to group of 22 members (Group A) and 18

Members (**Group B**) respectively. ", and as per (b) decision made in EGM dt. 28-03-2021. (ii) Proposed area of operation:- 609.75 sq. meter, as per Resolution passed in EGM dt. 04-03-2021 "RESOLVED FURTHER THAT The group of 22 people (Group A) will be allocated A-wing and B-wing side (Plot-A as per scheme where Flat 5121 to Flat 5140 were situated) I.e. west side of plot and the Group of 18 members (Group B) will be allotted C-wing and D-wing side (Plot-B as per scheme where Flat 5141 to Flat 5160 were situated) I.e. east side of plot"

(iii) Names of members who will remain with the society:-Group B:- (1) Patil Gajanan Ramkrishna (2) Thakkar Jayesh Mansukhlal, (3) Deshmukh Amit Bhaskar, (4) Pingale Uma Bhagwan (5) Gujale Seema Nitin, (6) Mane Jagubai Kisan, (7) Reddy Ragula Jagdish, (8) Patil Snehalata Gajanan, (9) Deshmukh Bhaskar Sadashiv, (10) Bhuskute Shridhar Nagoji, (11) Patil Vinod Tulshiram (12) Salvi Dilip Ramchandra, (13) Patil Santosh Tulshiram, (14) Ghorpade Vijaya Pandurang, (15) Raghvan R., (16) Chandure Umesh Shrikrishna, (17) Mhatre Chintaman Dharmaji, (18) Koorowley

(iv) Names of creditors who will remain with the society:- MHADA, MCGM (pending duesof MHADA and MCGM i. e. Liabilities) to be divided as per :- (a) Resolution passed in EGM dt. 04-03-2021 "RESOLVED THAT the consent of members of society be and is hereby accorded for dividing Assets and Liabilities of our society with Bifurcation in ratio of 55% to 45% to group of 22 members (Group A) and 18 Members (Group B) respectively. ", and as per (b) decision made in EGM dt. 28-03-2021

Any person whose interest is affected by the proposed transfer of assets and liabilities, division may send his objections, if any, and give intimation of his option to become a member of any of the new societies/to continue his membership in the converted/divided society/to demand payment of share or interest or dues, to the office of the society within one month from the date of this notice.

If no option is exercised and if no objection is received within one month, it will be assumed that the interested persons have assented to the decision.

Place: Mumbai Date: 24-06-2021

Secretary. By order of the Managing Committee

### **PUBLIC NOTICE**

SHALIMAR PRODUCTIONS LIMITED

Regd. Off.: -A-9, Shree Siddhivinayak Plaza, Plot No. B-3 Off Link Road, Andheri (w), Mumbai-400053 Tel: 022-65501200, Website: www.shalimarpro.com,

Email: contact@shalimarpro.com CIN: L01111MH1985PLC228508

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on 30" June, 2021, at the Registered Office of the Company inter-alia, to consider and approve the Audited Financial Results for the quarter and year ended 31" March, 2021 alongwith other business, if any. This information is also available on the website of the Company are listed and is also available on the website of the Company aww.shalimarpro.com.

For Shalimar Productions Limited
Observed to the Company aww.shalimarpro.com.

(Tilokchand Kothari) Director - DIN: 00413627

My client Mr. Riddhish Natwarlal Parekh, is the owner of Flat No.A-205, on the 2nd Floor, in the society known as "BALDEVJYOT CO-OP. HSG. SOCOETY LTD, situated at Vinayak Road, Bhayander West, Thane-401101.

My client has obtained the said flat by executing Registered Released Deed dated 07.06.2021 registered before Registering authority under Document No.TNN7 7853-2021 dated 8.6.2021 The said flat transferred by my client's sisters namely 1) Mrs. Kashmira Vijay Shah, 2) Mrs. Meghna Milankumar Shah and 3) Mrs. Kavita S Gandhi who surrendered their rights in the said flat which was on actual ownership of their Mother Late Mrs. Hansaben Natwarlal Parekh who expired or 10.04.2017.

My client is in process to enter into sale transaction with the bonafied buyers.

If any person claiming an interest in the said flat property, document and shares as above referred are hereby required to make the same known to the undersigned in writing within 15 days from the date hereof, failing which without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived.

Advocate Dharmendra Patel Shop No.67-68, Mahesh

Nagar Building No.6, Station Road, Bhayander West, Thane-401101.

Date: 23-06-2021

Date: 24.06.2021 Place: Mumbai

#### PUBLIC NOTICE

Tarique, owner of the Flat No.7 Ground Floor, (referred to as the said flat) situate at Kurla Dwarkapuri Co-operative Housing Society Ltd. Reg. No. MUM/WL'M/0'79G OF 1984, L.B.S. Marg, Kurla (West), Mumbai 400 070 applied for the transfer of the said flat in his name since co-owner Mr. Hakim Mohammed Fayaz Alam, gave written letter dated 23/03/1996 of deleting his name from the said Flat and the said co-owner died in the year 2013. The Society now transferring the said flat in the name of Mr. Hakim Mohammed Tarique, other co-owner, who has been residing since 1979.

property or any part thereof by anyway however are hereby required to make same in writing to the secretary of Kurla Dwarkapuri Cooperative Housing Society Ltd., L.B.S. Marg, Kurla (West), Mumbai 400 070, within 14 days from the publication of this Notice otherwise the Flat will be transferred in the name of Mr. Hakim Mohammed Tarique without reference to any such claim or claims and the same will be considered as waived or abandoned.

Date: 24th June'2021 Place: Mumbai

Secretary. Kurla Dwarkapuri Co-operative

#### PUBLIC NOTICE

Public Notice is given hereby that my client Shri. Faiyaz Ahmed Abdul Kadir Gulbar who intents to Purchase mentioned below in the schedule properties from Shri. Shamsuddin Mohd Hanif Shaikh & Others. If any person or persons having any claim, demand, or share, lease, sub - lease, tenancy, mortgage, loan, charge, lien, gift, exchange, release, bequest, inheritance, possession or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned at his office mentioned below within 15 days from the paper publication of this notice. If within stipulated time no objection is received from any person/ institute it will be assumed that there are no rights by any person/institute in the said schedule property or either it shall be deemed to have been waived and abandoned.

Thereafter any objection will not be considered.

### **SCHEDULE**

Village	S.No Area		Cess				
Kausa Tal. & Dist. Thane	31/1	0-03-77 Pot. K 0-00-80	0-60				
Kausa Tal. & Dist. Thane	30/3	0-16-72	2-00				

Sd/-

### Adv. Vishal R. Patil

Off Add:- Shop No. 1, Patil Putra Niwas, Salvi Lane, Near B.M.Patil House, Kharigaon, Kalwa (W) Thane - 400605. Mob no:- 9920860017

#### **PRABHU STEEL INDUSTRIES LIMITED** CIN: L28100MH1972PLC015817

Registered Office: Near Old Motor Standitwari Nagpur - 440008, Mahatrashtra Telephone No: 0712-2768743 - 49, Email Id: prabhu.steel@yahoo.com

Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter ended 31"March, 2021. (In Rs. Lakh)

SI. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1.	Total Income from Operations	791.13	379.27	210.26	1271.21	1607.66
2.	Other Income	26.41	10.23	27.83	42.29	67.45
3.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-24.88	-26.95	1.98	-34.83	5.73
4.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or 124.28 -26.95 1.98 114.33 Extraordinary items)				5.73	
5.	5. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)  118.44  -26.95  -0.13  108.49		108.49	4.55		
6.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0	0	0	0	0
7.	Equity Share Capital	71.70	71.70	71.70	71.70	71.70
8.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	0	0
9.	Earnings Per Share(of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)- 1. Basic:	16.52	-3.76	-0.02	15.13	0.63
	2. Diluted:	16.52	-3.76	-0.02	15.13	0.63

. The above Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 22.06.2021. The Statutory Auditors have carried out Quarterly Review of the audited Financial Results for the quarter ended 31st March 2021 2. The above Standalone Financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with elevant rules issued there under.

3. In line with the requirements of Regulation 33 of Listings Regulations, the Standalone Financial results for the quarter and Period ended March 31, 2021 are available on the website of BSE Limited (URL: www.bseindia.com) and on company's website (URL: www.www.prabhusteel.in)

4. "The Company has assessed the impact of COVID-19 pandemic on its financial results/position. As per the current assessment, the Company expects to recover the carrying amount of inventory, trade receivable and other assets. However, the impact assessment of COVID-19 will be a continuous process given the uncertainties associated with its nature and duration."

5. The Company's business activity falls within a single primary business segment thus Segmental Report of accounting is not applicable to the company according to the IndAS-108. 6. "The figures for the quarter ended March 31, 2021 and the quarter ended March 31, 2020 are the balancing figure between audited figures in respect of full Financials and the published unaudited year to date figures up

to the third quarter of respective financial year which were subject to limited review. 7. Previous period's figures have been regrouped / reclassified whenever necessary to correspond with the arrent period's classification / disclosure

Date: 22.06.2021

For, PRABHU STEEL INDUSTRIES LIMITED **DINESH AGARWAL (MANAGING DIRECTOR)** 

Regd. Office: - Unit No. 402, Plot B/65, Stanford Plo New Link Road, Opp. City Mall, Andheri West, Mumbai -400053 Tel: 022-49725443,

Website: <a href="www.sagarproductions.com">www.sagarproductions.com</a>, Email: <a href="mail.com">splgrive@rediffmail.com</a> CIN: L9300MH1980PLC170432

**Notice** 

SAGAR PRODUCTIONS LIMITED

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing 23 lead with Regulation 47 of the SED (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on 30° June, 2021 at the Registered Office of the Company, inter-alia, to onsider and approve the Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2021 alongwith other business, if any.
This information is also available on the website of Bombay Stock Exchange (BSE) - www.bseindia.com

where the securities of the Company are listed and is also available on the website of the Company www.sagarproduction.com.
For Sagar Productions Limited

Sd/-(Kalakad Sathi) Whole-time Director DIN: 00150876

NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED Formerly Hindustan Lever Limited (HUL) Regd. Off.: Hindustan Unilever Limited, Unilever House, B D Savant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 099.

NOTICE is hereby given that the following share certificates of erstwhile GlaxoSmithkline Consumer Healthcare Ltd. (GSKCH) have been reported as lost / misplaced and pursuant to the Scheme of Amalgamation GSKCH has merged with HUL and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course.

Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof.

Name of the holder	Folio No.	No. of Shares	Certificate No. (s)	Distinctive No.(s)
		(Rs. 10/- F.V.)		
Govind Dharamshi	G01981	160	161766	14177502-14177551
Ravaria		Rs.10/-	203655	25306847-25306896
			356123-24	41789636-41789695

Notice is hereby given to the public at large that Mr. Hakim Mohammed

Any person/s having any claim or claims against or in the said Flat/

Housing Society Ltd.

NOTICE THAT MRS. RAMADEVI RAMJI SONI, was 100% owner of Shop bearing No. 6 on the Ground Floor, area admeasuring 270 sq. ft., Carpet in the building No. D.-A wing of Nirman Co-operative Housing Society Limited situated at Plot D, Shri Rani Sati Nagar, S.V. Road, Malad (West), Mumbai 400 064. (Hereinafter referred to the said 'Premises'). The said MRS. RAMADEVI RAMJI SONI died on 2nd April 2020 at Mumbai leaving behind her 1) Mr Ramji Ramdular Soni (her husband) 2) Mr. Manoj Ramji Soni (her Son) 3) Mr. Shiv Prasad Soni (her son) 4) Mrs. Urmila Devi Shiv Kumar Soni nee Ms. Urmila Ramji Soni (her narried daughter) 5) Mr. Vinod Ramji Soni (her Son) and the legal heirs of 6) Mr. Thakurprasad Ramji Sheth/ Swamkar alias Thakurprasad Ramji soni (as per change name in Gazette) (her predeceased son) died on 23.07.2018 at Mumbai he left behind him ) Mrs. Geeta Thakurprasad Seth (his wife) b) Ms. Aarti Thakurprasad Seth (his daughter c) Mr. Mohan Thakurprasad Sèth (his son) d) Mrs. Asha Shirish Gor nee Asha Thakurprasad Seth (his married daughter), All the above said are our client and the lega neirs of the said deceased. She was holding 5 shares of Rs.50/- with respect to the Shop naving Share certificate No. 072.

**PUBLIC NOTICE** 

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimants/objector o objectors for the transfer of the said shares and the interest of the deceased's member in the capital/property of the society within 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased's member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, our clien ) Mr Řamji Ramdular Šoni 2) Mr. Manoj Ramji Soni 3) Mr. Shiv Prasad Soni 4) Mrs. Urmil Devi Shiv Kumar Soni nee Ms. Urmila Ramji Soni 5) Mr. Vinod Ramji Soni and 6) Mrs Geeta Thakurprasad Seth 7) Ms. Aarti Thakurprasad Seth 8) Mr. Mohan Thakurprasad Seth 9) Mrs. Asha Shirish Gor nee Asha Thakurprasad Seth, shall approach the society and the society shall be free to deal with the right and shares as is provided under the bye laws of the society and, as the owners of the said shop and said shares. Any claim information received thereafter shall be considered as vaived or not validly claimed and confirmed that our clients shall be the only legal heirs and are entitled to the said premises and the shares as referred above

**VSK Associates** 

Krishna Palace, Next to Sai Dham Temple Western Express Highway, Kandivali (E), Mumbai - 400 101 Place: Mumba Date: 24.06.2021

## PUBLIC NOTICE

NOTICE is given to all concerned that, Mr. Madan Bahadur Darakha And Mr. Nilesh Nemji Dedhia are the owner and as such possess the Shop bearing no. B-14, Gr. Floor, adm. area 70 Sq. Ft. built up area, "NAV VRUSHALI" Co-Op. Housing Society Ltd., Constructed on land bearing Survey No. 33 A, Hissa No. A/1/7 bearing corresponding CTS No. 7291 to 7396 of Village Gaj-Bandhan Patharli, Agarkar Road, Dombivli (East), Taluka Kalyan, Dist. Thane. Hereinafter referred to as "THE SAID SHOP". Our client Mrs. Seema Shridhar Tamse and Mr. Shridhar Ganapati Tamse have decided to purchase the said Shop. Therefore We hereby invites claims and objections from Claimants/Objector or any person having any rights. title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of said Flat by any way of inheritance, Transfer, Gift, Lease, Tenancy, Occupancy, Mortgage, Sale etc, is hereby required to make the same known in writing along with the documentary proof thereof, to the undersigned at her below nentioned Address, Within fourteen (14) days from the date of publication ereof, failing which the sale transaction shall be completed, without any reference to such claim and the claims if any, shall be deemed to have been given up or waived. Place : Dombivli.

Date: 24/06/2021

Add: A/02, Ground Floor, Nav Vrushali CHS Jayshree V. Mahadik (Advocate)

#### HARIYANA VENTURES LIMITED (Formerly known as HARIYANA METALS LIMITED) Regd. Office: Old Motor Stand, Itwari, Nagpur - 440008.

Email: harivanametals@qmail.com Website: www.hariyanametals.in CIN: L99999MH1975PLC018080 Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter ended 31 March, 2021, Jackson Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter ended 31 March, 2021, Jackson Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter ended 31 March, 2021, Jackson Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter ended 31 March, 2021, Jackson Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter ended 31 March, 2021, Jackson Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter ended 31 March, 2021, Jackson Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter ended 31 March, 2021, Jackson Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter ended 31 March, 2021, Jackson Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter ended 31 March, 2021, Jackson Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter ended 31 March, 2021, Jackson Statement of Standalone Financial Results for the Control of Standalone Financ

SI. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.20
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audite
1.	Total Income from Operations	124.41	78.95	63.42	285.15	244.4
2.	Other Income	9.45	2.15	36.52	16.90	84.33
3.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-19.85	9.47	-1.50	-23.79	8.22
4. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or -19.85 9.47 -1.50 Extraordinary items)		-23.79	8.22			
5.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-18.80	9.47	-0.64	-22.74	9.08
6.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0	0	0	0	0
7.	Equity Share Capital	58.05	58.05	58.05	58.05	58.05
8.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	0	0
9.	Earnings Per Share(of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)- 1. Basic:	-3.24	1.63	-0.11	-3.92	1.56
	2. Diluted:	-3.24	1.63	-0.11	-3.92	1.56

1. The above Results are in compliance with Indian Accounting Standards (Ind-AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The Results were reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at its Meeting held on June 22, 2021.

2. The figures for the Quarter ended March 31 are the balancing figures between the Audited figures in respect of the full Financial Year and the published year-to-date figures up to the Third Quarter ended December 31 of the respective Financial Year.

3. The Company has only one segment revenue i.e. trading in iron & steel. There are no separate reportable

segments as required by Accounting Standard 17 issued by ICAI. 4. Previous period figures have been re-grouped / re-classified when

For, HARIYANA VENTURES LIMITED

Date: 22.06.2021

(Formerly known as HARIYANA METALS LIMITED) DINESH AGARWAL (EXECUTIVE DIRECTOR)

## 'या' मागण्यांसाठी परिचारिकांचे २४ तास काम बंद आंदोलन

नागपूर, दि. २३, (प्रतिनिधी): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील परिचारिकांनी सोमवारपासून आंदोलन पुकारले आहे. २३ जून रोजी परिचरिका २४ तास काम बंद आंदोलन करणार आहे. त्यामुळे या आंदोलनाचा मोठा फटका मेयो व मेडिकलमधील रुग्णसेवेला बसू शकतो. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या आवाहनानुसार हे आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून परिचारिकांचे विविध प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहेत. वारंवार मागण्या करूनही त्याकडे लक्ष देण्यात येत नाही. त्यामुळे संघटनेला हे आंदोलनाचे शस्त्र उगारावे लागले असल्याचे संघटनेने म्हटले आहे. त्यानुसार, मेयो व मेडिकल येथे हे आंदोलन सुरू करण्यात आले. सोमवारी व मंगळवारी सकाळी ८ ते १० या वेळात काम बंद ठेवण्यात आले होते. आता २३ व २४ तारखेला काम पूर्णवेळ बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास २५ जूनपासून बेमुदत संप करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांमधील परिचारिकांची रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, परिचारिकांना जोखीम भत्ता द्यावा, कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेनंतर सात दिवस विलगीकरणात राहण्याची परवानगी द्यावी, पदनामात बदल करावा अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत. मेयोमध्ये सकाळी ट्रेंड नर्सेस असिसएशन ऑफ इंडियाचे विदर्भ अध्यक्ष विजय रोकडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

# नियमित सुनावणी न घेणाऱ्या न्यायमूर्तीची चौकशी करा

कोरोनाकाळात रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध दाखल खटल्यांमध्ये नियमित सुनावणी करून निकाल देण्याच्या आदेशाचे पालन का झाले नाही, यासाठी कोण जबाबदार आहे याची चौकशी करण्यात यावी. तसेच न्यायाधीशांचीही भूमिका तपासावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी प्रधान सत्र न्यायाधीशांना दिले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना रेमडेसिविर हे अत्यावश्यक इंजेक्शन रुग्णांना मिळत नव्हते. या परिस्थितीत काहीजण या इंजेक्शनचा काळाबाजार करीत होते. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल असताना रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे

नागपूर, दि. २३, (प्रतिनिधी) : आदेश दिले होते. शहर पोलिसानी जवळपास १२ गुन्हे दाखल केले होते. त्यातील ८ ते १० प्रकरणात दोषारोपपत्रही दाखल झाल्याची माहिती सादर केल्यानंतर उच्च न्यायालयाने १७ मे रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांना दररोज सुनावणी करून ८ जूनपर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले होते. ही मुदत उलटून गेली तरी अद्यापही न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावणी

ही बाब मंगळवारी न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी न्यायालयाने न्यायदंडाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करून प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे

### चार लाख विद्यार्थ्यांचा सामूहिक विमा, नागपूर विद्यापीठाचे प्रयत्न सुरू

नागपूर, दि. २३, (प्रतिनिधी) : कोरोना संसगार्मुळे मोठं नुकसान झालंय. अनेकांना जीव गमवावा लागलाय. अधिकचा आर्थिक भार आलाय. कोरोनामुळे अनेक गरीब कुटुंब हवालदील झालीये. यातून धडा घेत नागपूर विद्यापीठाने

उचललं आहे. नागपुर विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांचा सामृहिक विमा कादण्यासाठी प्रयत्न सर केले आहेत.

भविष्यात अशा संकटाचा सामना करता यावा, म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आपल्या चार उत्कृष्ट पाऊल लाख विद्यार्थ्यांचा सामूहिक

विमा काद्धणार आजाराच्या संकटात संरक्षण मिळावं म्हणन विमा कवच देण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. यासाठी विद्यापीठाने तज्ञांची समिती नेमलीये. माहिती नागपुर अशी विद्यापीठाचे प्राचार्य कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी दिलीये.

#### नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझट रोड, करळी,

मुंबई-४०००१८

अर्ज क्रमांक : सधआ-१०/१६/२०२१

VIJAY VASANT MANE ... अर्जदार.

सार्वजनिक न्यासाचे नाव :

करणार आहेत:-

मालकीची आहे काय?

चौकशीची जाहीर नोटीस

FEELING CHARITABLE TRUST ... बाबत.

येते की, सहाय्यक धर्मावाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम,

१९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि

सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

(अक्षरी रूपये एक हजार केवळ)

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत

घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी

त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या

तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील

पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या

केफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत

कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही

असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त,

अधीक्षक (न्याय शाखा),

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक

निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

०८/०२/२०२१ रोजी दिली.

शिक्का

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या

अ) जंगम मिळकत : रोख रु. १०००/-

ब) स्थावर मिळकत : लागू नाही

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात

**HAPPY WALI** 

नागपूर, दि. २३, (प्रतिनिधी) : नागपूर जिल्ह्यात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरु झालंय. हाराष्ट्रात २२ जून म्हणजेच आजपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. परंतु, नागपुरात आजंही १८ वर्षावरील वयोगटाचं लसीकरण होणार नसल्याची माहिती आहे. लसीचा साठा नसल्याने नागपूर महानगरपालिकेने या वयोगटाचं लसीकरण सुरु केलेलं नव्हतं. मात्र, आजपासून नागपुरातही १८ वर्षावरील वयोगटाचं लसीकरण होणार आहे. शहरात १०६ केंद्रांवर, तर ग्रामीण भागात ६४ केंद्रांवर लसीकरणाची सोय होणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरणाची वेळ देण्यात आली आहे. कोरोना लसीकरणासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन नोंदणीची सोय करण्यात आली आहे.

नागपुरात १८ वर्षांवरील

नारिकांचं लसीकरण सुरु

TRIO MERCANTILE AND TRADING LTD Regd. Off.: - 613/B, Mangal Aarambh, Nea Mc. Donalds, Kora Kendra, R.M. Bhattad Road, Borivali (W), Mumbai - 400 092 Phone No: - 022-28335998/99 Website: www.triomercantile.com Email Id: triomtl@gmail.com

NOTICE Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 30th June, 2021 inter alia to consider and to take on record th Audited financial results of the Company for the quarter ended on 31st March, 2021

In this connection and continuation of our intimation regarding Trading Window, the trading window for dealing in securities of the Company is already closed for the Company's Directors/officers and designated employees of the Company from 1st April, 2021 till 30th June. 2021.

For Trio Mercantile and Trading Ltd

Megha Trivedi Place: Mumbai Date: 23rd June, 2021 Company Secretary

नमुना क्र.७५ सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक : सधआ-१०/४५२/२०२१ सार्वजनिक न्यासाचे नाव : YADUVANSHI SAMAJ CHARITABLE TRUST ... बाबत. OMPRAKASH MIRZA YADAV ... अर्जवार.

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्माबाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १७/०३/२०२१ रोजी दिली.



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

### शालिमार प्रोडक्शन्स लिमिटेड

नोंदगीकृत कार्यालयः ए-९, श्री सिध्दीविनायक प्लाझा, लॉट का.बी-३१, लिंक रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५३ दूर.:०२२-६५५०१२००, Website:www.shalimarpro.com E-mail: contact@shalimarpro.com CIN: L011111MH1985PLC228508

**सूचना** सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस<del>्व</del>लोजर रिक्वायरमेंट्स रेयुजेशन्त २०१५ च्या नियम ४७ सहवाविता नियम २९ नुसा येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजं संपर्जेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापिरिक्षित वित्तीय निष्का विचारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवसाय याकरित पनीच्या नोंदणीकृत कार्यालयात ३० जून, २०२१ रो पनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचन कानीची प्रतिपूर्ती जेथे सूचिबस्य आहे त्या मुबई स्टॉक एक्सचेच्या (बीएसई) www.bseindia.com वेक्साईटवर आणि कंपनीच्य www.shalimarpro.com वेक्साईटवर उपलब्ध आहे. शािकमार प्रोडक्शन्त लिमिटेडकरिर

तिलोकचंद कोठा दिनांकः २४.०६.२०२१ संचालक, डीआयएन:००४१३६६

PUBLIC NOTICE

This is to Inform All People That My Client MR. VIJAY KESHAVLAL WAGHELA is Owner Of - Flat No. 601, Building No- K-11 NEW EKTA CO-OP HOUSING SOCIETY LTD MMRDA COMPLEX, KANJUR MARG WEST Mumbai - 400 078.

The Original Allotment Letter of the abovesai Room has been Misplaced, which Stands is my clients Name and the police N.C Has be lodge at vikhroli, police station on 07/01/202 vide registered No-43/2021.

All the persons are Hereby Inform that not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the said missing documents or if anyone has already carried out or any person having claim by way of sale Leas Gift, Mortgage etc. If anyone has objection, interest claim or rights can inform to the undersigned within FIFTEEN days from the publication in writing, with documentar evidence failing which all such claims raise after the expiry of the said period shall not be entertained, and my client, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the Transaction.

GAYATRI PRADHAN (ADVOCATE) 2/15 KANNAMWAR NAGAR VIKHROLI EAST MUMBAI-400083

## महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदगीकृत कार्यातयः ९०७/९०८, देव म्लाझा, एस.व्ही. रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ द्रुर::०२२–६७४२४८९५ Website: www.mahacorp.in E-mail: mcl@visagar.com CIN:L71100MH1982PLC028750

**सूचना** बी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स तथा (तिशस्त्र आक्रियान्स अपड डिस्बेहालर रिक्कायर्स्स रथुकेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुस १थे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोर संप्रकेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्क विचारात घेणे व मान्यता देणे तसेच इतर व्यवसाय याकरि

विकाणः मुंबई निक्तः २४.०६.२०२१ सत्त्वालक डीआयएन:००४ १३ ६२७

सार्वजिनकु न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई

धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला, ८३ डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मंबई-४०००१८

अर्ज क्रमांक : ACC / X / 944 / 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव : Varsova Welfare Society Trust ... बाबत.

चौकशीची जाहीर नोटीस

Abdul Aziz Musa Kutty ... अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहाय्यक धर्मावाय आधुक्त-१०, बृह-मुबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जंगम मिळकत : रोख रु. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार केवळ) ब) स्थावर मिळकत : कान्री नान्री

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासन तीस दिवसांच्या आंत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०८/०६/२०२१ रोजी दिली.

अधीक्षक (न्याय शाखा) राक्का सार्वजनिक न्यास नोंवणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public at large that Mr. Hakim Mohammed Tarique, owner of the Flat No.7 Ground Floor, (referred to as the said flat) situate at Kurla Dwarkapuri Co-operative Housing Society Ltd. Reg. No. MUM/WL'M/0'79G OF 1984, L.B.S. Marg. Kurla (West) Mumbai 400 070 applied for the transfer of the said flat in his name since co-owner Mr. Hakim Mohammed Fayaz Alam, gave written lette dated 23/03/1996 of deleting his name from the said Flat and the said co-owner died in the year 2013. The Society now transferring the said flat in the name of Mr. Hakim Mohammed Tarique, other co-owner, who has been residing since 1979.

Any person/s having any claim or claims against or in the said Flat/ property or any part thereof by anyway however are hereby required to make same in writing to the secretary of Kurla Dwarkapuri Cooperative Housing Society Ltd., L.B.S. Marg, Kurla (West), Mumbai 400 070, within 14 days from the publication of this Notice otherwise the Flat will be transferred in the name of Mr. Hakim Mohammed Tarique without reference to any such claim or claims and the same will be considered as waived or abandoned.

Date: 24th June'2021

Secretary Kurla Dwarkapuri Co-operative Housing Society Ltd.

## **Arshiya**

अर्शिया लिमिटेड सीन: एल९३०००एमएच१९८१पीएलसी०२४७४७

नोंदणीकृत कार्यालयः ३०२ सीजय हौस, लेवेल ३, शिव सागर इस्टेट, एफ-ब्लॉक, डॉ.अन्नी बेसन्ट रोड, वर्रळी, मुंबई-४०० ०१८. द्रुर:+९१ २२ ४२३० ५५००/०२; फॅक्स: +९१ २२ ४२३० ५५६६ वेबसाईट: www.arshiyalimited.com ई-मेल: info@arshiyalimited.com नोटीस

अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार कंपनीच्या वैधानिक लेकापरिक्षकांचे त्यावरील मर्यादित पुनर्विलोकन अहवाल यासह ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरिता कंपनिचे लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता बुधवार, दिनांक ३० जून, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडलाची सभा होणार आहे.

सदर सभेच्या सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या www.arshiyalimited.com वेबसाईटवर आणि कंपनीची प्रतिभूती जेथे सुचिबद्ध आहे त्या स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्शिया लिमिटेडकरिता

स्थळ : मुंबई

दिनांक : २३/०६/२०२१

रतिका गांधी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी सदस्यता क्रमांक: ए २९७३२

सही/-



### **TRUST Asset Management Private Limited**

CIN: U65929MH2017PTC302677

Regd. Office: 801, 8th Floor, G - Block, Naman Centre, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051 Phone: 022 - 6274 6000; 1800 267 7878 (Toll-Free No.) | E-mail: info@trustmf.com | Website: www.trustmf.com

### Notice-cum-Addendum No. 08/2021

NOTICE-CUM-ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI) Notice is hereby given that Mr. Neeraj Jain is appointed as Dealer for the schemes of TRUST Mutual Fund and hence designated as key personnel of TRUST Asset Management Private Limited with effect from June 18, 2021.

Brief profile of Mr. Neeraj Jain is given below:

Name	Age	Qualification	Brief Experience
Mr. Neeraj Jain	30	BE (Mechanical),	Mr. Neeraj Jain has an overall experience of 5 years
	years	Assam Engineering	in the financial services industry. He has previously
	ĺ	College, Gauhati	worked with TRUST Mutual fund in the Products
		University	Department.
		PGDM (Finance), MDI Gurgaon	He was also associated with the parent TRUST Group where he handled the securities dealing desk which catered to the debt market trading requirements of various institutional clients.
			Prior to this, he was associated with Futures First where he was a proprietary trader in the interest rate derivative segment of the US markets

Accordingly, the Statement of Additional Information (SAI) will be suitably amended to reflect the changes as stated above. This notice cum addendum forms an integral part of SAI, SIDs and KIMs of the Scheme(s) of TRUST MF, as amended from time to time. All the other terms and conditions of the SAI, SID and KIM of the Scheme(s) will remain unchanged. Unitholders/ investors are requested to take note of the above.

> For TRUST Asset Management Private Limited (Investment Manager to Trust Mutual Fund)

Place: Mumbai

Date: June 23, 2021

**Authorised Signatory** 

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

#### जाहीर नोटीस KCL INFRA PROJECTS LTD माझे अशील. श्रीमती गातिका राजेश साहान वय वर्षे ४७. राहणार, ३५०२ लोंढा, प्रिमॅरी, नाम

जोशी मार्ग, अपोलो मिल कंम्पाऊंड, डिलाईल

रोड, मुंबई - ४०००१३, यांनी दिलेल्या

माहीतीवरून व सुचनेवरून जाहीर नोटीस देण्यात

येते की माझे अशील हे मयत कैं. वीणा विनोद

चंदर वाई यांचा मृत्यू दि. ०३.११.२०२० रोजी

|झाला आहे. यांना सख्खे दोन मली आहेत. माझ्या

अशिलांच्या व्यतिरिक्त मयत कै. वीणा विनोद

चंदर वाई. यांचे दोन्ही मुली वारस आहे १. गितीका राजेश साहाना (विवाहीत) २. रितिका

व्यक्तीला वा इसमांना हरकत वा दावा असल्यार

त्याबाबत लेखी तक्रार वर दिलेले पत्त्यावर माझ्या

The Gaekwar Mills Limited

CIN: L17120MH1949PLC007731 Reg Office: 2/2, Plot-2, New Slon CHS, Swaml Vallabhdas Marg, Road No. 24, Sindhi Colony, Sion, Mumbai- 400 022. Tel: 022-4018811 / 22,

on, Mumbai- 400 022. 161. 022 Email Id: gaekwarmills1928@gmail.com Website: www.gaekwarmills.com

NOTICE

NOTICE
Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors is scheduled to be held on Wednesday, 30th June, 2021 inter-alia to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2021.

Further, in accordance to Regulation 46 of SEBI Listing Regulations, the details of the aforesaid meeting are available on the web site of BSE Limited i.e www.bseindia.com and on the website of the Company is ways readwarmile com

www.bseindia.com and סוו נוופ website o the Company i.e www.gaekwarmills.com.

PUBLIC NOTICE

SHRI PRASHANT H. SHAH AND

NDIRA H. SHAH have been join

member of RASESH HARIDAS

NAGAR CO-OP SOCIETY LTD

situated at Haridas Nagar, Shimpoli Road, Borivali (W), Mumbai-400092. They owned flat no 61 in the

Smt. Indira H. Shah died withou

making a nomination. Shri Prashan H. Shah has sold Flat to Shri Ajay

Kapadia and Bijal Kapadia. He ha

obtained no objection certificate

from his only sister Jayshri Makan for sale of said flat vide on Affidavi

cum Indemnity Bond dated 22nd

Society invites claims/objection

from any other heir of the decease

member, if any. If no claims are received within 15 days hereof,

society shall transfer the shares i

he favor of Shri Ajay Kapadia and

Bijal Kapadia as provided under by

For Rasesh Haridas Nagar CHS Ltd

Date: 22-06-2021 Place: Mumbai

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that LATE MRS. JYOTI BHAVNESH KAPADIA

nember of Harias Dream Park A Co-operativ

A/601, near D-Mart Store, Opp. Sanghvi Nagar Mira Road (East), Dist-Thane - 401 107, diec

ntestate on 20/08/2013. Mr. Bhavnesh

Ghanshyam Kapadia, the co-owner is claimin

ransfer of undivided shares and interest in ti

apital / property of the society belonging to the

surviving legal heir and successor of the

and successors of the deceased. The claims and

jection is hereby invited from the other leg-

eirs and successors of the deceased if any fo

he capital / property by the society belonging to ne deceased. The claimants / obje

inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which

he society will transfer the undivided share

and interest in the capital / property of the

society belonging to the deceased and

nereafter any claim or objection will not be

जाहीर नोटीस

थ्री. कष्णाराज कमार नाडर. आधार क.

६२७८७४२६२५८० व कणी कुमार नाडर

आधार क्र. ५७८१३५४१५३२३, आम्ही श्री

फागुलाल कृष्णन विश्वकर्मा, आधार क्र.

८५६९२०९८७४२१,राहणारः सदनिका व्रव

२१०, इमारत क्र.०२, सागर दर्शन को-ऑप

है। सोसा. लि. , एम.एम.आर.डी.ए. कॉलनी , जो–वि.

लिंक रोड, पवई, मुंबई - ७२. यांच्या नावे मुंबई

महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून अनु

क. २०५९, झोपडपट्टीचे ठिकाण संदेश नगर

सहयोग नगर, हनुमान चाळ. झो.स.क्र. ४८२ र

काशा ग्रुप क्र. ३, दिनांक : ०७/०४/२००६ रोर्ज

अलॉटमेंट वितरीत करण्यात आलेली सदनिका

दिनांकः २०/०४/२०२१ रोजी दस्त नोंदणी करू

कायमस्वरूपी विकत घेतलेली आहे. जर कोणत्याई

व्यक्तीस याबाबत वारसहक्क, तारण, विक्री

बक्षीस. भाडेपडा. मालकी हक्क. अधिभार. न्यार

परिक्षा, कायदेशीर हक्क, ताबा, वहिवाट, किंव

अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित

दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा आवश्यव

पुराव्यासह नोटीस प्रसिंध्द झाल्यापासुन १

देवसांच्या आत उपरोक्त पत्यांवर भेटावे अन्यथ

हक्क, हितसंबंध नाही असे समजण्यात येईल

याच्यानंतर कोणाच्याही हरकती, मागण्या

पत्रव्यवहार आल्यास त्यास प्रतिसाद दिला जाणा

श्री. कृष्णाराज कुमार नाडर व

कणी कुमार नाडर

नाही याची नोंद घेण्यात यादी.

ठिकाण : पवई, मुंबई -४०००७२. दिनांक : २४-०६-२०२१

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मीजे

गास. ता वसई, जि . पालघर येथील गावठाण

मिळकतीवर श्री - भास्कर कुशा नाईक, ह्याचे राहते

घर मालमत्ता कं GS01/281/3, विभाग

कं - गास, क्षेत्र - १९८० चौ - फुट, (वसई - विरार

शहर महानगरपालिका असेसमेंट प्रमाणे) रा . गास

नालासोपारा (प . ), येथे सदर घर मिळकत

आस्तित्वात आहे . तरी सदर घर मालमत्ता मिळकत

अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे किंवा नाही या

परिक्षणाकरिता सदर प्रकरण आमच्याकडे वित्तिय

संस्था असलेल्या आमच्या अशिलांनी कर्ज परवठा

करण्याच्या हेतुने सोपविलेले आहे, तरी सदर

मेळकती सबंधाने कोणाहीकडे हितसबंधाच्य

दृष्टीने गहाण, दान, बक्षिसपत्र, वगैरेरित्य

हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी

हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी

सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्य

आत लेखी कायदेशीर पुराव्यासकट आपली हरकत

आमचे कार्यालय १२२ /११७, सत्यम शिवम शॉपीग

सेंटर, पहिला माळा, नालासोपारा प, ता वसई,

जि -पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथा

कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्क

असल्यास तो सोड्न देण्यात आला आहे असे

समजुन सदर मिळकत अगदी निर्विवाद

बोजाविरहीत आहे असा दाखला (Clear Title

सही /-

पेन वकील ॲन्ड सन्संकरित

ॲड - बेन्सन विल्यम पेन

Certificate) देण्यात येईल ही नोंद घ्यावी •

दि .२४/०६/२०२१ .

erea. Soj-K. R. Tiwari (Advocate), Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar, Mira Road, Dist. Thane - 401 107.

sing Society Ltd., and co-owner of Flat No

building known as RASESH

Date: 23" June, 2021

By order of the Board For The Gaekwar Mills Limited

Ratan Karanjia (Director)

अशिलांकडे त्वरित कळावे.

### NOTICE

Pursuant to Regulation 33 and 29 read with Regulation 47of Securities and Exchange Board of India (Listing Exchange Board of India (Lisung Obligations and Disclosure Requirements Regulations 2015, Notice is hereby giver that the 1<sup>st</sup> Meeting for the year 2021-22 of the Board of Directors of the Company is the best of the Board of Directors of the Company is the Board of Directors of Directors of the Board of Directors of the Board of Directors of the Board of Directors of Dir he Board of Directors of the Company is ischeduled to be held through Video Conferencing/Other Audio Visual Mode on Mednesday, 30" June, 2021 at 05:00 P.M., interalia, to consider and approve the Standalone Audited Financial Results of the Company for the 4" Quarter ended 31" March, 2021 and to transact other contents and smillary methers.

For KCL Infra Projects Lt Mohan Jhaw Managing Directo

Date: 23rd June, 2021 DIN: 00495473

### **PUBLIC NOTICE** NOTICE is hereby given that the Share Certificate No. 00006 for five fully paid

shares of Rupees Fifty each numbered from 26 (Twenty Six) to 30 (Thirty) of COUTINHO APARTMENTS CO OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED, at Road No. 8, TPSV Santacruz (East), Mumbai -400055 standing in the names of Mrs. Ekta Mahesh Dagilya and Mr. Rakesh Dagliya have been reported lost/misplaced and that an application for reissue of duplicate certificate in respect thereof has been given to the society f anyone has objections, claim or issue should be made to the undersign within 15 days from the date of publication of this notice.

Date: 24th June 2021

Jitesh Agarvwal (Advocate) 005, Blue Moon Chambers, Nagindas Master Road, Near Flora Fountain Fort, Mumbai 400 001

#### जाहीर नोटीस

कळविण्यात येते की, वसंत नगरी मल्हार को ऑप.हौ.सो.लि. या संस्थेचे सभासद श्री बंसीधर जांगीड आणि सावित्री जांगीड अस त्यांच्या नावे संस्थेच्या इमारतीत सदनिका क्र २०२, दुसरा मजला, विंग बी, मल्हार, वसंत नगरी मल्हार को-ऑप.हौ.सो.लि., गाव मौजे माणिकपुर, वसंत नगरी, सेक्टर नं.१०, तालुका वसई, जिल्हा पालघर असून सदर सदनिक धारण करणारे श्री. बंसीधर जांगीड यांचे तारीख १५ ox २०२१ रोजी आणि सावित्री जांगीड यांचे तारीख २८.०४.२०२१ रोजी निधन झाले सदर संस्थेकडे माझ्या अशील राजीवकुमा जांगीड यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज केल

या नोटीशीद्वारे संस्थेच्या भाग भांडवलात मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत प्रभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदा हरकतदार यांच्याकडून हक्क, मागण्या, हरकर्त मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत मला १०९ पहीला मजला, शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत नगरी, वसई पूर्व, जि. पालघर-४०१२०८ हया पत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा तस कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्ष हितसंबध हेस्सा. अधिकार नाही व असल्यास तो सोङ दिला आहे असे समजण्यात येईल आणि मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेती भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पुढी कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी अंड. कैलास ह. पाटी**ल** 

दिनांक:२४.०६.२०२१ वकील उच न्यायाल

**PUBLIC NOTICE** This is to Inform All People That My Clie MR. GOPAL KISHANCHAND GANDHI Owner Of - ROOM NO-5786, 4th FLOOR BLDG NO-172, VANDE PUSHPA C.H.S.I -WING, SHIVAJI CHOWK, KANNAMWAI NAGAR, VIKHROLI FAST, MUMBAI-400083 . Original Mhada Transfer order from Mohammad A.A. Rehman to Parshuran Shivram Raorane.

Original Transfer Deed Executed Between Parshuram Shivram Raorane and Pratag arshuram Raorane

 Original Mhada Transfer order from Parshuram Raorane.

al No Dues Letter Issued by the HDFC BANK in the Loan Account of Prata Parshuram Raorane Of the abovesaid Roor has been Misplaced. And the police N. las been lodge at vikhroli, police station o 02/04/2021 vide registered No-543/2021 All the persons are Hereby Inform that not to eal or carry out any transaction with anyon on the basis of the said missing docume or if anyone has already carried out or any person having claim by way of sale Lease Gift, Mortgage etc. If anyone has objection interest claim or rights can inform to the undersigned within FIFTEEN days from the publication in writing, with documentar vidence failing which all such claims raise after the expiry of the said period shall not be entertained, and my client, presuming th here are no claims, may proceed ahead and conclude the Transaction.

GAYATRI PRADHAN (ADVOCATE) 2/15 KANNAMWAR NAGAR VIKHROLI EAST MUMBAI-400083

### जाहीर नोटीस कळविण्यात येते की, शुभलक्ष्मी शॉपिग

कॉम्प्लेक्स प्रिमायसेस को-ऑप.सो.लि. या संस्थेचे सभासद १. श्री. बंसीधर जांगीड. २ सावित्री जांगीड, ३, डॉ, सी, ममता आर, जांगीड, आणि ४. राजीवकमार जांगीड असुन त्यांच्या नावे संस्थेच्या इमारतीत दकान क्र.१३ तळमजला, शॉपिंग नं.११, शुभलक्ष्मी शॉपिग कॉम्प्लेक्स प्रिमायसेस को-ऑप.सो.लि., गाव मौजे आचोळे, वसंत नगरी, सेक्टर नं.९, तालुक वसई, जिल्हा पालघर असुन सदर दुकान धारण **घरणारे श्री. बंसीधर जोंगीड योंचे तारी**ख १५.०४.२०२१ रोजी आणि सावित्री जांगीः यांचे तारीख २८.०४.२०२१ रोजी निधन झाले. सदर संस्थेकडे माझ्या अशील राजीवकुमार जांगीड यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज केला

या नोटीशीद्वारे संस्थेच्या भाग भांडवलात मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार हरकतदार यांच्याकडून हक्ष, मागण्या, हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत मला १०९ ग्हीला मजला, शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत नगरी, वसई पूर्व, जि. पालघर-४०१२०८ हया ात्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा तसा **होणचाही कोणत्याही प्रकारचा हक्ष हितसंब**ध. हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येईल आणि मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

**ॲड. कैलास ह. पाटील** दिनांक:२४.०६.२०२१) वकील उच न्यायालर

### **PUBLIC NOTICE** By this Notice, Public in general is informed that MR. DEVARAM MULARAM CHOUDHARY is

owner of the Shop No. 08. Ruia Panday Enclays owner of the Shop No. Vo., Rula rangay Enclave Yudhistar Bhim Co-operative Housing Society Ltd., Survey No. 84, Village - Shodbunder, Near Mangal Nagar, Hatkesh, Mira Road (East) Dist. Thane- 401 107. Share Certificate No. 028 lated 23.06.2006 for 5 fully paid up shares of Rs. 50 each bearing distinctive Nos. from 136 to 140 (hath inclusive) issued by the Ruia Panda Enclave Yudhistar Bhim CHS Ltd., in the name o Mr. Kiran G. Gadhia against the said flat, M Devaram Mularam Choudhary have lost, nisplaced the Original Share Certificate issue by the Society and the same is not traceable The claims and objection is hereby invited from objection on the basis of the said lost, misplacer Original Share Certificate may contact to dersigned within 7 (Seven) days from the date of publication of this notice, along with cumentary support in his/her/their claim failing which any claim will not be considere and the society will be free to issue duplicate Share Certificate Place : Mu

Date: 24.06.2021 : 24.06.2021 Secretary Ruia Pandav Enclave Yudhistar Bhim Co-operative Housing Society Ltd.

#### जाहीर नोटी<u>स</u> सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत

आहे की, १. श्री. बंसीधर जांगीड, २. सौ. सावित्री जांगीड आणि ३. सौ. मनिषा रमेश जांगीड हे रिगल हाईटस ए बी सी डी को-ऑप.हौ.सो.लि. चे सदस्य आहेत आणि दुकान क्र.६, ए विंग, तळमजला, रिगल हाईटस, रिगल हाईटस ए बी सी डी को-ऑप.हौ.सो.लि. वसंत नगरी, महसूल गाव आचोळे, वसई पुर्व तालुका वसई, जिल्हा पालघर-४०१२०८ या जागेचे मालक आहेत. श्री. बंसीधर जांगीड यांचे तारीख १५.०४.२०२१ रोजी आणि सौ सावित्री जांगीड यांचे तारीख २८.०४.२०२१ रोजी निधन झाले. सदर दकानासंदर्भात माझ्या अञ्चिलाच्या सर्व अधिकार, हक्क, हित व शेअर हस्तांतरणासाठी सोसायटीकडे माझे अशील श्री रमेश बंसीधर जांगीड यांनी अर्ज केला आहे. या नोटीशीद्वारे संस्थेच्या भाग भांडवलात मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार हरकतदार यांच्याकडुन हक, मागण्या, हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिदध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत मला १०९ पहीला मजला, शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत नगरी, बसई पर्व. जि. पालघर-४०१२०८ हया पत्त्यावर लेखी पराव्यासह कळवावे. जर वर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास भावी खरेदीदाराच्या नावे सद दकान हस्तांतरणासाठी सर्व आवश्यकता पुर्ण केल्या जातील आणि तदनंतर प्राप्त दावा/आक्षेप त्याग केले आहेत असे समजले जाईल.

**अंड. कैलास ह. पाटील** दिनांक:२४.०६.२०२१ वकील उच्च न्यायालय

#### जाहीर सूचना

सनफ्लॉवर कोहौसोलि., नोंदणी क्रमांक टीएनए, (टीएनए)/एचएसजी/(टीसी)/१५३८३ /२००४ २००५ दि.१५.०३.२००४. पत्ताः सनपलॉवर सालासार गार्डन, जीसीसी क्लबजवळ, हातकेश उद्योग नगर, मिरा रोड (पर्व), जिल्हा ठाणे ४०११०७ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि जमीन प्लॉट जुना सर्व्हें क्र.१६८७, गाव नवघर तालाका व जिल्हा ठाणे, मिरा भाईद महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या श्री सालासार सनफ्लॉवर कोहौसोचे दिनांक nz ng २००२ रोजीचे नोंदणी क टीएनएन-x ०११४-२००२ धारक दिनांक ०९.०२.२००२ रोजीचं विक्री करारनामानुसार खरेदी केलेले सोसायटीच्य इमारतीमधील अनुक्रमांक १२१ ते १२५ धारक भागप्रमाणपत्र क्र.०२५ असलेले सुमारे ६२५ चौ.फ् बिल्टअप क्षेत्रफळाचे ५व्या मजल्यावरील विंगमधील फ्लॅट क्र.५०३ चे मालक आहेत, यांचे वाडा जिल्हा पालघर येथे कोणतेही वारसदार नेमता व मृत्युपत्र न करता ०८.०६.२०२१ रोर्ज निधन झाले.

सोसायटी याद्धारे, सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील मयत सभासदाच्या सदर शेअस व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून कार्ह दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या। तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्टचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत ज काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवला मिळकतीमधील शेथर्स व हितसंबंधाशी सोसायर्ट उपविधीतील तरतृदींमधील दिलेल्या मार्गाने श्रीमती पजा भागा सिंग यांच्या नावे व्यवहार करण्यार . प्रोसायटी मोकळी असेल.

> च्या वतीने व करित श्री सालासार सनफ्लॉवर कोहौसोलि सही/ एल.ए. शर्मा ॲंग्ड असोसिएटस् वकील उच्च न्यायाल

दिनांक: २४.०६.२०२

### जाहीर सूचना

ठिकाण: बोईसर

रघबीरसिंग बालकराम चाने हे न्य हेवन कोहौसोलि.. नोंदणी क्रमांक टीएनए/(पीएलआर) एचएसजी/(टीसी)/२७४२८/२०१५-२०१६ दि.१३.०४.२०१५, पत्ताः न्यु हेवन कॉम्प्लेक्स, क्लस्टर-२. सेक्टर ए-२. तात टाऊनशिप. चिछर रोड, बेटेगाव, बोईसर (पुर्व), पालघर-४०१५०१ या सोसायटीचे ५०% (पन्नास टक्के) सदस्य आहेत आणि जमीन प्लॉट गट क्र.१०७/७, गाव बेटेगाव तालका पालघर. जिल्हा पालघर, न्यू हेवन कॉम्प्लेक्स, बेटेगाव, बोईसर (पूर्व), जिल्हा पालघर-४०१५०१ या जागेचे दिनांक २९.०७.२०२० रोजीचे नोंदणी क्र. पीएलआर-२ २०७३-२०२० धारक दिनांक २९.०७.२०२० रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केलेले सोसायटीच्या इमारतीमधील अनुक्रमांक ५८१ ते ५९० धारक भागप्रमाणपत्र क्र.एनएचसीएल२/एससी/०५९ असलेले समारे १७.४६ चौ.मी. कार्पेट क्षेत्रफळाचे तळमजल्यावरील इमारत क्र.ए२-४ मधील दकान क्र.एस-५ चे मालक आहेत, यांचे वाडा, जिल्ह पालघर येथे कोणतेही वारसदार न नेमता व मृत्युपः न करता ०८.०६.२०२१ रोजी निधन झाले. सोसायटी याद्दारे, सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही

दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/ तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्टचर्थ अशी कागटपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायर्ट उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने श्रीमती यूजा भागा सिंग यांच्या नावे व्यवहार करण्यार सोसायटी मोकळी असेल.

> च्या वतीने व करित न्यु हेवन २ कोहौसोलि. सही/

एल.ए. शर्मा ॲण्ड असोसिएटस् वकील उच्च न्यायालय दिनांक: २४.०६.२०२१